

१२. १२. fg. Kāth. ८, ९. भिन्नो रागः किसलयरुचामाड्यधूमोद्देशेन ad Çāk. १४.
 VARĀH. Brh. S. १२, ४. Spr. २५२२ (zugleich *Gefallen*). कृतरुचश्च जाम्बूनदः
 schön gemacht Çīc. ४, ६६. — ३) *Farbe*: भङ्गरुचस्तवालक्रान् RAGH. ४, ५२.
 ताम्ररुचा करेण KUMĀRAS. ३, ६५. MĀLAV. ४७. KIR. ३, ४५. VARĀH. Brh. S. २४,
 १४. शक्रकार्मुकं ४४, २५. स्मितपाट्टलाधरं Spr. ३४६. नीलोत्पलदृतं PRAB.
 ११२, १०. Bhāg. P. ४, ७, ३३. घनं ५, ३. — ४) *Aussehen*; am Ende eines adj.
 comp.: सर्वे ज्ञानः सुररुचः Bhāg. P. १०, ७३, २४. Kāvyaś. २, ७। — ५) *Ge-
 fallen an, Gufinden, Verlangen nach H. an. MBD.* अग्निमिच्छ रुचा लभ्
 VS. ११, १९. नानाबुद्धिरुचो लोके मनुष्यान् MBa. १३, ५९०७. Spr. २५२२ (zu-
 gleich *Pracht*). — Vgl. अ०, अकृत०, अशीत० तनू०, तिग्म०, दिवो०, नि-
 मेष०, नी०, पुर०, पर०, पो०, यथारुचम्, सुरुच्.

रुचि (von 1. रुच्) adj. *licht* VS. 31, 20. fg.

ରୂପକ (wie eben) **UÉGVAL.** zu **UNÁDIS.** 2, 37. 1) n. eine der fünf Arten von Knochen des menschlichen Leibes: die Zähne **SUÇR.** 1, 302, 4, 339, 14, 16. H. an. 3, 89. m. **Med.** k. 146. ଶ୍ରଦ୍ଧାଷ୍ଟୁ ଓ ଶ୍ରାଷ୍ଟୁ-dass.: **ଦୃଷ୍ଟା-**ଧୀରାଷ୍ଟୁରୁଚକ adj. R. 4, 33, 40. **ଉପାକର୍ମାଷ୍ଟୁରୁଚକ** adj. von **Vishnu** in der Gestalt eines Ebers **HARIV.** 2233. 12366. **NILAK.** erklärt ଶ୍ରାଷ୍ଟୁରୁଚକ durch ଶ୍ରାଷ୍ଟସ୍ୟ ଭୂଷଣାମ. — 2) n. ein best. **Goldschmuck**, = **ନିକ୍ତ** H. an. **Med.** **ÇAMK.** zu **BRH.** **ଆ.** **UP.** S. 29. **SARVADARÇANAS.** 151, 12. **Halsschmuck** (nach dem Comm.) **DAÇAK.** 91, 1 (ରୁଚକ ଗ୍ରେଡ.). **Ring** (nach dem Comm.) in der Stelle ମୁହୂର୍ତ୍ତି ମୂଳେ ରୁଚକଭୂଷଣା **VÂGBH.** 28, 4. **Pferdeschmuck**, n. H. an. **masc. Med.** — 3) ein best. Glück bringender Stoff, n. = **ମଙ୍ଗଲଦଵ୍ୟ** H. an., 'm. = **ମଙ୍ଗଲ୍ୟଦଵ୍ୟ** **Med.** **ରୁଚକମ୍** **SUÇR.** 2, 388, 17. **ରୁଚକାରୋଚନୀ-ସ୍ତଥା** (ରୁଚକ ରୋଚନା-ସ୍ତଥା ed. **Bomb.**; *Citrone* nach **NILAK.**) **MBH.** 7, 2931. **ରୋଚନା ରୁଚକଶୈଵ** **HARIV.** 9384. **ରୁଚକାରୋଚନାଶୈଵ** R. **GORR.** 2, 12, 8. **ରୁ-ଚକେନ ଚ ମୂଷିତମ୍** **BHÂG.** P. 3, 23, 32. — 4) m. Bez. einer viereckigen Säule: **ସମଚତୁରମ୍ବ** (sc. ସ୍ତମ୍ଭ); **ରୁଚକ:** **VARÂH.** **BRH.** S. 53, 28. — 5) m. Bez. eines der fünf Wundermenschen, welche unter best. Constellationen geboren werden, **VARÂH.** **BRH.** S. 69, 2. 7. 28. 30. 37. — 6) n. Bez. eines Gebäudes, das von drei Seiten Terrassen hat und nur von der Nordseite geschlossen ist, **VARÂH.** **BRH.** S. 53, 35. — 7) N. pr. a) eines Berges **VP.** 169. **BHÂG.** P. 5, 16, 27. **ÇATR.** 1, 343. — b) eines Sohnes des **Uçanas** **BHÂG.** P. 9, 23, 33. — Die Lexicographen geben noch folgende Bedd.: *Citrone*, m. **AK.** 2, 4, 2, 59. **Med.** *Ricinus communis*, m. **AK.** 2, 4, 2, 31. n. H. an.; m. **Taube** **Med.**; n. **Kranz** H. an. **Med.**; = **ମୌର୍ଚ୍ଛିତି** *Sochalsalz* und **Ni-
tron**, **Alkali** **AK.** 2, 9, 48. 110. H. 943. H. an. **Med.** (= **ମୌର୍ଚ୍ଛିତି** und **ସର୍ଜି-
କାନାର**). **HIN.** 155. 75 (= **ଲକ୍ଷଣ**). **HALJ.** 2, 462; = **ରୋଚନା** und **ଚିତ୍ତକାନାର**. **H. an.**; = **ପ୍ରେତିକାର** H. an.; = **ଉତ୍କାର** **Med.**; = **ସ୍ଵାଧ୍ୟରମ** (?) **ÇABDAR.** im **ÇKDAs.**; a sort of temple (s. u. 6.) **WILSON** nach ders. Aut.; vgl. **COLEBRA.** und **Lois.** zu **AK.** 2, 2, 10. Nach **WILSON** ohne Angabe einer Aut. noch adj. **agreeable**, **pleasing**; **sharp**, **acid**; **tonic**, **stomachic** (n. a **stomachic**).

रुचा (wie eben) f. *Gefallen, Gutfinden*: तदै तस्मै न हृचाम् युपैति das gefällt ihm nicht MBH. 3, 252. = दीति, शोभा, इच्छा, शारिकाप्रभवाच् CABDR. im CKDR.

ରୂପ (wie eben) UGGVAL. zu UNÂDIS. 4, 119. 1) f. SIDDH. K. 247, b, 1 v. u.
 a) *Licht, Glanz* AK. 1, 4. 2, 35. 3, 4, 5, 30. H. 99. an. 2, 59. MED. K. 8.
 HALÂ. 1, 38. VAIE. beim Schol. zu KIR. 10, 62 (lies କାନ୍ତିରୂପେର୍ମାଣି). AV.
 13, 2, 30. 47, 1, 21. **ରୂପୀଯୀ** पथा HARIV. 7088. **ଗୀର୍ହି**: RÂGA-TAB. 1, 29.

PRAB. 13, 7. (राज्ञः पुत्राः) रुच्या प्रोष्ठपदेष्माः R. 1, 19, 9. — b) Pracht,
 Schönheit H. an. MED. VAIG. लतानन्° RAGH. 3, 67. ad ÇAK. 19. — c)
 Farbe: भूमरुपन्तर्हौ सुदीर्घे केशे MBK. 149, 15. MEGH. 15. श्रिमतोत्प-
 लस्य Spr. 3825. 3937. VARĀH. LAGHU. 1, 6 in-Ind. St. 2, 278. ÇIÇ. 9, 19.
 GIT. 7, 24. BHĀSHĀP. 1. — d) Gefallen —, Geschmack an, Lust; App-
 etit AK. 3, 4, 5, 30. H. 393. H. c. 103. H. an. MED. HALĀJ. 4, 25. VAIG.
 तस्मैन्मूङ्गो रुचिमा दृधातु AV. 3, 15, 16. स्त्रीपुंसु भग्ना रुचिः 12, 1, 25.
 अद्वा च रुचिश्च 13, 4, 23. P. 1, 4, 33. Vor. 5, 15. यथा त्र न रुचिः काचित्
 MBH. 3, 3601. न व्यज्ञे रुचिर्यस्य Spr. 3363. RĀGĀ-TAR. 5, 1. BHĀG. P.
 1, 5, 25. 12, 3, 27. MĀRK. P. 1, 33. PĀNKĀR. 1, 8, 27. 30. SARVADĀRĀCANAS. 31,
 19. तस्मैलाभ्यरुचिः adj. BHĀG. P. 1, 5, 27. आद्वं प्रति JĀGN. 1, 218. प्र-
 वास° Lust, Gefallen an Spr. 2936. वसुरेवकश्चा° BHĀG. P. 1, 2, 16. 4,
 22, 23. स्वस्वभोग्य° 10, 13, 10. SARVADĀRĀCANAS. 118, 12. भक्तारुचि Wider-
 willie gegen Speisen SUCK. 1, 62, 3. mit insin. RAGH. 6, 35. तान्यव्यङ्गस्य
 महारासानि भूमृं सुत्रयाणि रुचिं दुर्दिले so v. a. gefielen ihm MBH. 3, 10041.
 तस्याः — न स तितीशो रुचये वभूव so v. a. gefiel ihr nicht RAGH. 6, 44.
 रुचिमावहृते सतां क्रियायै macht Lust zu VIHR. 48. रुच्या nach Gefallen,
 nach Belieben, nach Wunsch JĀGN. 2, 96. Verz. d. Oxf. H. 200, a, 6 v. u.
 प: कश्चिदर्दयो निष्ठातः स्वरुच्या तु परस्परम् JĀGN. 2, 84. KULL. zu M. 3,
 222. Häufig am Ende eines adj. comp.: सत्यधर्म° Gefallen findend an
 R. 3, 46, 4. ध्रुधर्म° MBH. 1, 4341. 3, 487. 8489. BHĀG. P. 11, 7, 5. दाढ़°
 MBH. 3, 13043. PĀNKĀT. 91, 18. प्रतिग्रह° M. 4, 190. JĀGN. 1, 112. MBH.
 14, 2781. 15, 198. HARIV. 3108. 4848. 12355. R. 2, 1, 13. 5, 3, 72. 30, 3.
 SPR. 772. 954. 1069. 1553. 3159. MĀLATIM. 84, 14. VARĀH. BH. S. 2, 9.
 12, 11. 17, 3. 19, 5. मांस° begierig nach HIT. 19, 19. मिन्नरुचिर्क्षिलोकः
 so v. a. Jeder hat seinen eigenen Geschmack RAGH. 6, 30. MĀLAV. 4. अन-
 न्य° für nichts Anderes Sinn habend 34. निषिद्धकरुचि H. 859. स्व°
 adj. seiner Lust fröhrend MĀRK. P. 65, 5. — e) Bez. einer Art von Um-
 armung: तछानपं यथा। नायिकाया नायकस्य संमुखे ज्ञान्वोरुपर्युपविश्य
 वत्तसि वनो द्वा पटवस्थानम्। इति कामशास्त्रम्। ÇKD. — f) eine Art
 gelbes Pigment, = गोरीचना RĀGĀN. im ÇKD. — g) N. pr. α) einer
 Apsaras MBH. 13, 1424. — β) der Gattin Devaçarman's MBH. 13,
 2263. fgg. — 2) m. N. pr. α) eines Prāgāpati, Gatten der Åkūti und
 Waters Jagñā's oder Sujañā's (einer Manifestation Vishṇu's) und
 des Manu Raukja VP. 49, N. 2. 34. BHĀG. P. 1, 3, 12. 2, 7, 2. 3, 12, 55.
 21, 5, 4, 1. 2. fgg. Verz. d. Oxf. H. 48, a, 16. MĀRK. P. 50, 16. 95, 1. fgg.
 — b) eines Sohnes des Viçvāmitra MBH. 13, 251 (स्विर्वन्नः st. रुचि-
 वन्नः ed. Bomb.). — c) eines Fürsten VP. 462, N. 11. — 3) adj. = रुचिर-
 ऋफली, reizend: देश R. 3, 21, 7. — Vgl. श्रू, उज्ज्ञ, दृढ़, धर्म, निर्वाण, गीर्गुष, प्रदान, भक्त, भद्र, भा, यज्ञ, यथा (auch JĀGN. 2, 55. KULL.
 u. M. 3, 222), वर, वसु, विश्व, सू.

रुचिकर 1) adj. *Lust machend, das Verlangen erregend* KIR. 10, 62.
Appetit erregend SUCR. 1, 185, 13, 209, 10. — 2) m. N. pr. eines Mannes
 Verz. d. Oxf. H. 212, b, No. 502. HALL 206.

रुचित 1) partic. adj. s. u. 1. रुच्. — 2) f. शा *ein best. Metrum Wils-*
son; fehlerhaft für रुचिरा.

रुचितवत् adj. den Begriff des रुचित (die Wurzel रुच्) enthaltend
AIT. BR. 1, 21.